

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना  
२००६-२००७ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय  
अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप "पाणीपुरवठा व स्वच्छता"

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग**  
**शासन निर्णय क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.८/का.७**  
**मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.**  
**दिनांक :- २० जून, २००६.**

**वाचा :** शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज-१०.०६/सीआर-४७/२००६/अर्थसंकल्प-३,  
दि. ५ मे, २००६.

**शासन निर्णय :-** सन २००६-२००७ च्या अर्थसंकल्पात जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील व जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनेखालील "पाणीपुरवठा व स्वच्छता" या उपशिर्षाखाली समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे व योजनांचे जिल्हावार वाटप आणि प्रत्येक योजनांचे अंमजबजावणी/नियंत्रण अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविलेले आहेत.

२. महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम २००६ (सन २००६ चा अधिनियम क्रमांक ११) हा तरतुदीच्या वितरणास पारित झाला असल्यामुळे शासन आता जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील "पाणीपुरवठा व स्वच्छता" या उपशिर्षाखालील योजनांना सोबतच्या विवरण पत्रातील स्तंभ क्र.२ मध्ये दर्शविलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या वितरणास मंजूरी देण्यात येत आहे. तसेच ती रक्कम स्तंभ क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या अंमजबजावणी अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यास मंजूरी देत आहे.

३. अंमलबजावणी अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटीचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे (Cash Flow) खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

४. या शासन निर्णयान्वये उपलब्ध होत असलेल्या तरतुदीमधून चालू योजना वगळता, नवीन योजना घ्यावयाच्या असल्यास त्या योजनांची नांव, अंदाजपत्रकीय किंमत, गांव, लोकसंख्या (आदिवासी व सर्वसाधारण) यांच्या तपशिलासह नियंत्रक अधिकारी यांनी नवीन योजनांची पूर्व मंजूरी या विभागाकडून घ्यावी. त्याशिवाय नवीन योजनांवर कोणताही खर्च करू नये. शासनाच्या परवानगी शिवाय नवीन पाणीपुरवठा योजनांवर खर्च झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर त्याची जबाबदारी निश्चित करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

५. अंमलबजावणी अधिकारी व विभागप्रमुख यांनी मुख्य आदिवासी उपयोजना क्षेत्रात आणि अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल. याची दक्षता घ्यावी जेणेकरून शासनाला मुख्य आदिवासी उपयोजना क्षेत्रातील खर्चावर लक्ष ठेवता येईल आणि तो केंद्र शासनाला कळविता येईल.

६. सर्व अंमजबजावणी /नियंत्रण अधिका-यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे मुख्य आदिवासी क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी व आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहीत प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागास, नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आदिवासी विकास, आयुक्त यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवाव्यात.

७. अंमलबजावणी अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनावर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी/नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुद प्रशासकीय मान्यता दिलेल्या चालू योजनावर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००६०६२२११३२३१००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( वि.रा.ठाकुर )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

सर्व विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/पुणे.

सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती,

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि उपआयुक्त, आदिवासी विकास.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,

सर्व कोषागार अधिकारी.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.

सदस्य सचिव, महाराष्ट्र पाणीपुरवठा व जलनिःसारण मंडळ, एक्सप्रेस टावर्स, मुंबई.

वित्तीय सल्लागार, उपमुख्य लेखाधिकारी, महाराष्ट्र पाणीपुरवठा जलनिःसारण मंडळ, नवी मुंबई.

संचालक, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पी.एम.टी.बिल्डिंग स्वारगेट, महाराष्ट्र राज्य, पुणे.(३प्रती)

अधिदान व लेखा अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई

वरिष्ठि लेखा अधिकारी, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२  
कार्यासन अधिकारी का.क्र.२, ६, १४ व १७, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.  
निवड नस्ती (का-७)

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा <b>योजनेचे नांव :-</b> नळाने पाणी पुरवठा (खास उपाय) (स्थानिक क्षेत्र)		<b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-१०२-ग्रामीण पाणी पुरवठा (०३) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०४) (०९) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०५६२)		
१	२	३	४	५
ठाणे	२४९२०	संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	ही तरतुद अर्थोपाय अग्रीमातृन समायोज्य असुन कोषागारातून रोखीने देय नाही.
नाशिक	३६७७६			
धुळे	१७८०६			
नंदुरबार	४४०३३			
जळगांव	२५३०			
अहमदनगर	५९०९			
पुणे	४०८१			
अमरावती	१७२०४			
यवतमाळ	७९९७			
नागपूर	८९६			
गोंदिया	३२६४			
चंद्रपूर	७९७३			
नांदेड	२२६४			
एकूण	१७४७७३			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<b>शिर्ष :- पाणीपुरवठा</b> योजनेचे नांव :- नळाने पाणी पुरवठा (खास उपाय) (स्थानिक क्षेत्र) <b>उपअभियान</b>  <b>(रुपये हजारात)</b>	<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-१०२-ग्रामीण पाणी पुरवठा (०३) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०४) (०९) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०५६२)			
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१०३५	संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	ही तरतूद अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य असुन कोषागारातून रोखीने देय नाही.
नाशिक	१५२८			
धुळे	७४०			
नंदुरबार	१८२९			
जळगांव	१०५			
अहमदनगर	२४५			
पुणे	१७०			
अमरावती	७१५			
यवतमाळ	३३२			
नागपूर	३४			
गोंदिया	१३५			
चंद्रपूर	२९८			
नांदेड	९४			
<b>एकूण</b>	<b>७२६०</b>			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा योजनेचे नांव :- नळाने पाणी पुरवठा (खास उपास) (स्थानिक क्षेत्र) देखभाल व दुरुस्ती  <b>(रूपये हजारात)</b>	<b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-१०२-ग्रामीण पाणी पुरवठा (०३) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान  <b>(०४) (०९) राज्य योजनांतर्गत योजना</b> (२२१५ ०५६२)			
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	४५८०	संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई-३२	ही तरतूद अर्थोपाय अग्रीमातृन समायोज्य असुन कोषागारातून रोखीने देय नाही.
नाशिक	६७५९			
धुळे	३२७३			
नंदुरबार	८०९३			
जळगांव	४६५			
अहमदनगर	९०८६			
पुणे	७५०			
अमरावती	३१६२			
यवतमाळ	१४७०			
नागपूर	९५०			
गोंदिया	६००			
चंद्रपूर	९३१८			
नांदेड	४९७			
एकूण	३२१२३			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- नळपाणी पुरवठा योजना (खास उपाय) (राज्य क्षेत्र) <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-१०२-ग्रामीण पाणी पुरवठा(०१) ग्रामीण भागामध्ये नळ पाणीपुरवठा योजना (०१) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०५०६ )		
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१०२०१	सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	सचिव (पाणीपुरवठा) यांनी सदर तरतुद संबंधितांच्या अधिनस्त ठेवून या विभागास कळवावे
नाशिक	४०८१			
अमरावती	१४६९			
यवतमाळ	४८९६			
चंद्रपूर	२०४०			
गडचिरोली	१२२४२			
<b>एकुण</b>	<b>३४९२९</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- नळपाणी पुरवठा योजना (खास उपाय) (राज्य क्षेत्र) <b>उपअभियान</b> <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-१०२-ग्रामीण पाणी पुरवठा(०१) ग्रामीण भागामध्ये नळ पाणीपुरवठा योजना (०१) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०५०६ )		
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	४२४	सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	सचिव (पाणीपुरवठा) यांनी सदर तरतुद संबंधितांच्या अधिनस्त ठेवून या विभागास कळवावे
नाशिक	१७०			
अमरावती	६१			
यवतमाळ	२०३			
चंद्रपूर	८५			
गडचिरोली	५०८			
<b>एकुण</b>	<b>१४५१</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- नळपाणी पुरवठा योजना (खास उपाय) (राज्य क्षेत्र) देखभाल व दुरुस्ती		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१-पाणी पुरवठा-१०२-ग्रामीण पाणी पुरवठा-महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०५०६)					
<b>(रूपये हजारात)</b>							
जिल्हयाचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा			
१	२	३	४	५			
ठाणे	१८७५	संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य रोखीने देय नाही.			
नाशिक	७५०						
अमरावती	२७०						
यवतमाळ	९००						
चंद्रपूर	३७५						
गडचिरोली	२२५०						
एकुण	६४२०						

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- जी.एस.डी.ए. ची नलिका विहीरी खोदण्याचा कार्यक्रम		<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना -०१- पाणीपुरवठा -१०२-ग्रामीण पाणीपुरवठा (०३) महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०४) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०५६२)					
जिल्हयाचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा			
१	२	३	४	५			
ठाणे	४०४०	संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	ही तरतूद अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य असून कोषागारातून रोखीने देय नाही.			
नाशिक	१२२४						
धुळे	१२२४						
नंदुरबार	६१२१						
यवतमाळ	५७						
गोंदिया	८२						
नांदेड	२०४						
एकुण	१२९५२						

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता <b>योजनेचे नांव :-</b> जी.एस.डी.ए. ची नलिका विहीरी खोदण्याचा कार्यक्रम - <b>उपअभियान</b>  <b>(रूपये हजारात)</b>	<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना -०१- पाणीपुरवठा -१०२-ग्रामीण पाणीपुरवठा (०३) महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०४) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०५६२)			
जिल्हाचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१६८	संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	ही तरतूद अर्थोपाय अगिमातून समायोज्य असून कोषागारातून रोखीने देय नाही.
नाशिक	५१			
धुळे	५१			
नंदुरबार	२५३			
यवतमाळ	२			
गोंदिया	३			
नांदेड	८			
एकुण	५३७			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता <b>योजनेचे नांव :-</b> जी.एस.डी.ए. ची नलिका विहीरी खोदण्याचा कार्यक्रम देखभाल व दुरुस्ती  <b>(रूपये हजारात)</b>	<b>मागणी क्रमांक :- टी - ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१-पाणी पुरवठा-१०२-ग्रामीण पाणी पुरवठा (०३) महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०४) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०५६२ )			
जिल्हाचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	७४२	संबंधीत जिल्हाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२	ही तरतूद अर्थोपाय अगिमातून समायोज्य असून कोषागारातून रोखीने देय नाही
नाशिक	२२५			
धुळे	२२५			
नंदुरबार	११२५			
यवतमाळ	११			
गोंदिया	१५			
नांदेड	३८			
एकुण	२३८१			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता <b>योजनेचे नांव :-</b> विहीरी बांधणे (साधे उपाय)  (रुपये हजारात)		<b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-१०२-ग्रामीण पाणी पुरवठा (०३) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०४) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०५६२)		
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतुद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	६२५९	संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई	ही तरतुद अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य असुन कोषागारातून रोखीने देय नाही
रायगड	२६०३			
नाशिक	१२८०२			
धुळे	८९६			
नंदुरबार	४८९७			
अहमदनगर	३२६			
पुणे	१६३			
चंद्रपूर	६००			
गडचिरोली	२८५६			
नांदेड	१२९४			
एकुण	३२६९६			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता <b>योजनेचे नांव :-</b> विहीरी बांधणे (साधे उपाय) <b>उपभायान</b>	<b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-१०२-ग्रामीण पाणी पुरवठा (०३) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०४) (०९) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०५६२)			
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	२६०	संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई	ही तरतूद अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य असुन कोषागारातून रोखीने देय नाही
रायगड	१०८			
नाशिक	५३२			
धुळे	३४			
नंदुरबार	२०३			
अहमदनगर	१४			
पुणे	७९			
चंद्रपूर	२५			
गडचिरोली	११९			
नांदेड	५४			
<b>एकुण</b>	<b>१३५६</b>			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<p><b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- विहीरी बांधणे (साधे उपाय) देखभाल व दुरुस्ती</p> <p style="text-align: center;"><b>(रुपये हजारात)</b></p>		<p><b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५</p> <p><b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना -१०२-ग्रामीण पाणी पुरवठा (०३) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०४) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०५६२)</p>		
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	११५१	संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,	ही तरतूद अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य असुन कोषागारातून रोखीने देय नाही
रायगड	४७८		मंत्रालय,	
नाशिक	२३५३		मुंबई.	
धुळे	१५०			
नंदुरबार	९००			
अहमदनगर	६०			
पुणे	३०			
चंद्रपूर	११०			
गडचिरोली	५२५			
नांदेड	२३८			
<b>एकूण</b>	<b>५९९५</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- आश्रमशाळा पाणीपुरवठा  (रूपये हजारात)		मागणी क्रमांक :- टी - ५ मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-१०२-ग्रामीण पाणी पुरवठा (०३) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०४) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०५६२)		
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	१०००	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	सदर तरतूदीचे तात्काळ संबंधीतांना वाटप करावे. ही तरतुद अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य असुन कोषागारातून रोखीने देय नाही
एकूण	१०००			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- विद्युतपंप व हातपंप देखभाल व दुरुस्ती  (रूपये हजारात)		मागणी क्रमांक :- टी - ५ मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-१०२-ग्रामीण पाणी पुरवठा (०३) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०४) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०५६२)		
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	७९६३	संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	ही तरतुद अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य असुन कोषागारातून रोखीने देय नाही
रायगड	१			
नाशिक	१३३०			
यवतमाळ	२०००			
गोंदिया	७००			
चंद्रपूर	७८९			
एकूण	१२७७५			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<p><b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- विधणविहीर व विद्युतपंपाच्या दुरुस्तीसाठी फिरते पथक  <b>(रूपये हजारात)</b></p>		<p><b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५</p> <p><b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-१०२-ग्रामीण पाणी पुरवठा (०३) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०४) (०९) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०५६२)</p>		
जिल्हाचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
यवतमाळ	टिएसपी १००० ओटिएसपी ५४७	संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	ही तरतुद अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य असुन कोषागारातून रोखीने देय नाही
एकूण	१५४७			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<b>शिर्ष :-</b> पाणी पुरवठा <b>योजनेचे नांव :-</b> नळाने पाणीपुरवठा (खास उपाय) (स्थानिक क्षेत्र)  (रुपये हजारात)		<b>मागणी क्रमांक :-</b> टी -५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-०१-पाणी पुरवठा- १०२-ग्रामीण पाणी पुरवठा (०२) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०३) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०७११)		
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नाशिक	४४८९	संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	ही तरतुद अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य असुन कोषागारातून रोखीने देय नाही
अहमदनगर	३२३०			
पुणे	४४००			
बुलढाणा	२४५२			
अकोला	१८६३			
वाशिम	१६६५			
यवतमाळ	२५८८			
नागपूर	८७४९			
वर्धा	१२२४			
गोंदिया	३०२०			
चंद्रपूर	३२२८			
औरंगाबाद	१४२८			
हिंगोली	२५७९			
नांदेड	१५९९			
एकुण	३२४९८			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<b>शिर्ष :-</b> पाणी पुरवठा <b>योजनेचे नांव :-</b> नळाने पाणीपुरवठा (खास उपाय) (स्थानिक क्षेत्र) <b>उपअभियान</b>	<b>मागणी क्रमांक :-</b> टी -५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-०१-पाणी पुरवठा- १०२-ग्रामीण पाणी पुरवठा (०२) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०३) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०७११)			
<b>(रुपये हजारात)</b>				
१	२	३	४	५
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
नाशिक	१८६	संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	ही तरतूद अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य असुन कोषागारातून रोखीने देय नाही
अहमदनगर	१३४			
पुणे	१८३			
बुलढाणा	१०२			
अकोला	७७			
वाशिम	६९			
यवतमाळ	१०७			
नागपूर	३६३			
वर्धा	५१			
गोंदिया	१२५			
चंद्रपूर	१३४			
औरंगाबाद	५९			
हिंगोली	१०७			
नांदेड	६६			
<b>एकूण</b>	<b>१७६३</b>			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<b>शिर्ष :-</b> पाणी पुरवठा <b>योजनेचे नांव :-</b> नळाने पाणीपुरवठा (खास उपाय) (स्थानिक क्षेत्र) देखभाल व दुरुस्ती	<b>मागणी क्रमांक :-</b> टी -५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-०१-पाणी पुरवठा- १०२-ग्रामीण पाणी पुरवठा (०२) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०३) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०७११)			
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतुद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नाशिक	८२५	संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	ही तरतुद अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य असुन कोषागारातून रोखीने देय नाही
अहमदनगर	५९४			
पुणे	८०९			
बुलढाणा	४५१			
अकोला	३४२			
वाशिम	३०६			
यवतमाळ	४७६			
नागपूर	१६०७			
वर्धा	२२५			
गोंदिया	५५५			
चंद्रपूर	५९३			
औरंगाबाद	२६३			
हिंगोली	४७४			
नांदेड	२९३			
एकूण	७८१३			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप**

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- नळाने पाणीपुरवठा (खास उपाय) (राज्य क्षेत्र) (रुपये हजारात)		<b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-०१-पाणी पुरवठा-१०२-ग्रामीण पाणी पुरवठा-ग्रामीण पाणीपुरवठा (०१) नळाव्दारे पाणीपुरवठा करण्याची ग्रामीण योजना (०१) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०६६९)		
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतुद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
मुंबई उपनगर	१६३	सचिव ,पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,	सचिव (पाणीपुरवठा) यांनी सदर तरतुद संबंधितांच्या अधिनस्त ठेवून या विभागास कळवावे
गोंदिया	२५		मंत्रालय, मुंबई.	
एकुण	३०८			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप**

<b>शिर्ष :-</b> पाणी पुरवठा योजनेचे नांव :- नळाने पाणीपुरवठा (खास उपाय) (राज्य क्षेत्र) देखभाल व दुरुस्ती (रुपये हजारात)		<b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-०१-पाणी पुरवठा-१०२-ग्रामीण पाणी पुरवठा-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०१) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०६६९)		
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतुद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
मुंबई उपनगर	३०	संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	ही तरतुद अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य असुन कोषागारातून रोखीने देय नाही
गोंदिया	४५			
एकुण	७५			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप

<b>शिर्ष :-</b> पाणी पुरवठा <b>योजनेचे नांव :-</b> नळाने पाणीपुरवठा (खास उपाय) (राज्य क्षेत्र) देखभाल व दुरुस्ती- <b>उपअभियान</b>	<b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-०१-पाणी पुरवठा- १०२-ग्रामीण पाणी पुरवठा-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०१) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०६६९)			
जिल्हाचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतुद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
मुंबई उपनगर	७	संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	ही तरतुद अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य असून कोषागारातून रोखीने देय नाही
गोंदिया	१०			
एकूण	१७			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता <b>योजनेचे नांव :-</b> जी.एस.डी.ए.चा नलिका विहीरी खोदण्याचा कार्यक्रम	<b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-०१-पाणीपुरवठा- १०२-ग्रामीण पाणीपुरवठा (०२) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०३) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०७७१)			
जिल्हाचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतुद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	१	संबंधीत जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	ही तरतुद अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य असून कोषागारातून रोखीने देय नाही
हिंगोली	८२३			
नांदेड	७३४			
एकूण	१५५८			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- जी.एस.डी.ए.चा नलिका विहीरी खोदण्याचा कार्यक्रम (देखभाल व दुरुस्ती)	<b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-०१-पाणीपुरवठा-१०२-ग्रामीण पाणीपुरवठा (०४) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०३) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०७११)			
जिल्हयाचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
हिंगोली	१५१	संबंधीत जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,	ही तरतूद अर्थोपाय अगिमातून समायोज्य असून कोषागारातून रोखीने देय नाही
नांदेड	१३५			
एकूण	२८६			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- जी.एस.डी.ए.चा नलिका विहीरी खोदण्याचा कार्यक्रम (देखभाल व दुरुस्ती) <u>उपअभियान</u>	<b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-०१-पाणीपुरवठा-१०२-ग्रामीण पाणीपुरवठा (०४) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०३) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०७११)			
जिल्हयाचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
हिंगोली	३४	संबंधीत जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,	ही तरतूद अर्थोपाय अगिमातून समायोज्य असून कोषागारातून रोखीने देय नाही
नांदेड	३१			
एकूण	६५			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप

शिर्ष :- पाणीपुरवठा योजनेचे नांव :- हातपंप व वीजपंप (देखभाल व दुरुस्ती)  (रुपये हजारात)		मागणी क्रमांक :- टी - ५ मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना- ०१- पाणीपुरवठा- १०२-ग्रामीण पाणीपुरवठा (०२) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०३) (०२) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०७११)		
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	१	संबंधित जिल्हा	पाणीपुरवठा व स्वच्छता	ही तरतूद अर्थोपाय
यवतमाळ	१५००	परिषदांचे मुख्य	विभाग, मंत्रालय,	अगिमातून
गोंदिया	७००	कार्यकारी अधिकारी	मुंबई-३२.	समायोज्य असून कोषागारातून रोखीने देय नाही
एकूण	२२०९			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

शिर्ष :- पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- विधन विहीरीचे जलभंजन.  (रुपये हजारात)		मागणी क्रमांक :- टी-५ मुख्य लेखाशिर्ष :- २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१-पाणी पुरवठा-१०२-ग्रामीण पाणी पुरवठा (०३) महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०४) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०५६२ )		
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१३०	संचालक, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई	कोषागारातून रोखीने देय आहे.
धुळे	२१०			
नंदुरबार	१५०			
अहमदनगर	१०			
एकूण	५००			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- विधन विहीरीचे जलभंजन.	<b>मागणी क्रमांक :-</b> टी-५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-०१-पाणी पुरवठा-१०२-ग्रामीण पाणी पुरवठा (०३) महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०४) (०९) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०५६२ )			
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१८	संचालक, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई	कोषागारातून रोखीने देय आहे.
एकूण	१८			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- विहीरी बांधणे (साधे उपाय)	<b>मागणी क्रमांक :-</b> टी-५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-०१- पाणीपुरवठा-१०२-ग्रामीण पाणीपुरवठा (०९) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०३) (०२) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०७११)			
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	३६१७	संबंधीत जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई	ही तरतूद अर्थोपाय अगिमातून समायोज्य असून कोषागारातून रोखीने देय नाही
अहमदनगर	१६३			
नांदेड	२२११			
एकूण	५९९९			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- विहीरी बांधणे (साधे उपाय) <b>उपभियान</b>	<b>मागणी क्रमांक :-</b> टी-५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना- ०१-पाणीपुरवठा- १०२-ग्रामीण पाणीपुरवठा (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०३) (०२) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०७११)			
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	१५०	संबंधीत जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,	ही तरतूद अर्थोपाय अगिमातून
अहमदनगर	७		मंत्रालय,	समायोज्य असून कोषागारातून
नांदेड	९२		मुंबई	रोखीने देय नाही
एकूण	२४९			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- आश्रमशाळांना पाणीपुरवठा	<b>मागणी क्रमांक :-</b> टी-५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना- ०१-पाणीपुरवठा- १०२-ग्रामीण पाणीपुरवठा (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०३) (०२) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०७११)			
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	१०००	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,	सदर तरतूदीचे तात्काळ संबंधीत यंत्रणेला वाटप करावे.
----- नागपूर	१२६५		मंत्रालय, मुंबई	ही तरतूद अर्थोपाय अगिमातून समायोज्य असून कोषागारातून रोखीने देय नाही
एकूण	२२६५			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- विहीरी बांधणे (साधे उपाय) देखभाल व दुरुस्ती	<b>मागणी क्रमांक :-</b> टी-५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना- ०१-पाणीपुरवठा- १०२-ग्रामीण पाणीपुरवठा (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०३) (०२) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०७११)			
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	६६५	संबंधीत जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,	ही तरतूद अर्थोपाय अगिमातून
अहमदनगर	३०		मंत्रालय,	समायोज्य असून
नांदेड	४०६		मुंबई	कोषागारातून रोखीने देय नाही
एकूण	११०९			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- स्त्रोतांचे बळकटीकरण	<b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना- ०१- पाणीपुरवठा- १०२-ग्रामीण पाणीपुरवठा (०३) महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०४) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ ०५६२)			
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
धुळे	३००	संचालक, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा,पुणे	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,	कोषागारातून रोखीने देय आहे.
नंदुरबार	२००		मंत्रालय, मुंबई.	
एकूण	५००			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- शौचकृपी बांधणे <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०२-मलप्रणाली व स्वच्छता -१०७-मलप्रणाल सेवा व ग्रामीण स्वच्छता (०१) शौचकृपी बांधणे <b>(००) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ १८६१)</b>		
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	३	सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता, मंत्रालय, मुंबई	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.	सचिव, पाणीपुरवठा यांनी सदर तरतूद संबंधीतांच्या अधिनस्त ठेवून या विभागास तसे कळवावे.
नंदुरबार	१२७९			
पुणे	१११०			
यवतमाळ	२००			
चंद्रपूर	१०००			
नांदेड	१			
एकूण	३५३९			

जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<b>शिर्ष :-</b> पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेचे नांव :- शौचकृपी बांधणे <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :-</b> टी - ५ <b>मुख्य लेखाशिर्ष :-</b> २२१५-पाणीपुरवठा व स्वच्छता-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-०२-मलप्रणाल व स्वच्छता-१०७-मलप्रणाल सेवा-ग्रामीण स्वच्छता-०२-शौचकृपी बांधणे <b>(००) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२१५ १८७२)</b>		
जिल्ह्याचे नांव	२००६-२००७ साठी केलेली तरतूद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	२	सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई	पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई-३२	सचिव, पाणीपुरवठा यांनी सदर तरतूद संबंधीतांच्या अधिनस्त ठेवून या विभागास तसे कळवावे.
नंदुरबार	८०			
यवतमाळ	२००			
एकूण	२८२			